

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (११ वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, एम.सी.व्ही.सी.) २०१७-२०१८

सन २०१६-२०१७ पर्यंत इयत्ता ११ वीचे प्रवेश हे ऑफलाईन पद्धतिने होत होते. शासन निर्णय जी.आर नंबर प्रवेश २०१६/(१८०/१६)/एसडी -२ दिनांक ७ जानेवारी २०१७ नुसार नाशिक व नाशिक देवळाली कटक भागातील इयत्ता ११ वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, एम.सी.व्ही.सी. चे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने व शासन नियमानुसार राबविण्यात येतील.

याव्यतिरिक्त खाली नमूद केलेल्या शाखांचे प्रवेश ऑफ लाईन पद्धतिने होतील.

१. गृह विज्ञान
२. रात्र .महाविद्यालय
३. तांत्रिक महाविद्यालय

उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता ११ वी प्रवेश पात्रता निकष

- १) राज्यातील किंवा राज्याबाहेरील कोणत्याही मंडळातून इंग्लिश (अनिवार्य) विषयासह इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी ज्याने इतरत्र कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेला विद्यार्थी.
- २) जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या मार्च २०१७ या परीक्षेत सर्व विषय घेऊन जास्त जास्त दोन विषयात नापास झालेले आहेत असे एटीकेटी सवलत लागू विद्यार्थी.
- ३) इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना एटीकेटी सवलत लागू राहणार नाही.

११ वी प्रवेशासाठी नाव नोंदणी:

भोंसला महाविद्यालय तसेच इतर १५ विविध शाळांमधून माहिती पुस्तिका उपलब्ध होतील . माहिती पुस्तिका उपलब्ध झाल्यावर विद्यार्थी नाव नोंदणी करावी. (वेब साईड चे नाव माहिती पुस्तिकेत नमूद केलेले आहे.)

माहितीचा भाग -१ भरण्याच्या पाय-या :

१. पुस्तिकेत दिलेल्या वेब साईड ला भेट देणे.
२. माहिती पुस्तिकेत दिलेला आय डी टाकणे.
३. माहिती पुस्तिकेत दिलेला पास वर्ड टाकणे.
४. तुमच्या शाळेचा भाग निवडणे.
५. पुढील पर्याय निवडणे- फ्रेश / रीपिटर/ या पूर्वी पास
६. पास झालेल्या बोर्डाचे नाव – SSC/CBSE/ICSE/IGCSE)
७. शाळेचा UDISE नंबर टाकणे तसेच शाळेचा INDEX NUMBER टाकणे.
८. १० वी चा परीक्षा बैठक क्रमांक टाकणे तसेच इतर विचारलेली माहिती भरणे.
९. तुमचा वापरात असलेला मोबाईल नंबर टाकणे.
१०. आपल्या जातीचा उल्लेख करणे.
११. समांतर आरक्षण लागू असल्यास तसे नमूद करणे.
१२. भरलेली माहिती सेव्ह करणे.(जतन करणे)
१३. भरलेल्या माहितीची प्रिंट घेऊन जतन करणे.
१४. भाग -२ भरण्यासाठी 10 वीचा निकाल प्राप्त होईपर्यंत थांबणे.

भाग-२ केव्हा भरावा?

११ वीचा निकाल लागताच व गुण पत्रिका प्राप्त होताच दिलेल्या मुदतीच्या आत भाग -२ भरणे .

माहितीचा भाग -२ भरण्याच्या पाय-या :

१. तुम्हाला मिळालेल्या आयडी व पासवर्ड वापरून लोग ईन करणे.
२. स्क्रीन वर विचारलेली माहिती अचूक भरणे .
३. शाखा निवडणे.
४. महाविद्यालयाचा पसंती क्रम देणे.(एकूण १० पसंती क्रम देऊ शकतो. पसंती क्रम देण्यासाठी व भरण्यासाठी महाविद्यालयाला दिलेले कोड पुस्तिकेतून निट वाचून भरावे)
५. इतर आवश्यक व विचारलेली माहिती भरणे.
६. CONFIRM करून सेव्ह व प्रिंट घेणे.

प्रवेश फे-या :

प्रवेश प्रक्रीयेच्या दोन प्रकारच्या फे-या आहेत.

१. राउंड झिरो : नियमित प्रवेश प्रक्रीये पूर्वी खालील समांतर आरक्षणातील प्रवेश होतील .

१. क्रीडा व सांस्कृतिक
२. संस्था कोटा
३. ईन -हाउस कोटा
४. आजी - माजी सैनिक -स्वातंत्र्य सैनिक
५. दिव्यांग
६. अल्प संख्यांक कोटा
७. बदली
८. पूर-दुष्काळ ग्रस्त भाग

२. नियमित प्रवेश : शासन नियमाला अधीन राहून वैधानिक आरक्षणातील प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर दिले जातील . प्रथम फेरी नंतर आवश्यक वाटल्यास विद्यार्थी पुन्हा लोग ईन करून माहितीचा भाग -२ मध्ये बदल करू शकतो. यात विद्यार्थी शाखा बदल / महाविद्यालयाची पसंती क्रम बदलू शकतो. माहितीत बदल न केल्यास आधीच्या माहितीच्या आधारावर प्रवेश होतील.

प्रवेश प्रक्रिये दरम्यान सादर करावयाची कागदपत्रे :

१. खुला आरक्षण : १. १० वी ची मुळ गुण पत्रिका २. शाळा सोडल्याचा दाखला
२. आरक्षित संवर्ग : १. १० वी ची मुळ गुण पत्रिका २. शाळा सोडल्याचा दाखला ३. जातीचा दाखला
३. विशेष आरक्षण : १. १० वी ची मुळ गुण पत्रिका २. शाळा सोडल्याचा दाखला ३. संबंधित प्रमाणपत्र

प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक

अन	कालावधी	प्रवेश प्रक्रियेचा तपशील
१	२५ मे - त्यानंतर	माहिती पुस्तिका वाटप
२	१० वी निकाल प्राप्त होईपर्यंत	माहितीचा भाग -१ भरणे
३	१० वी चा निकाल प्राप्त झाल्यानंतर	दिलेल्या मुदतीत माहितीचा भाग २ भरणे
४	१० जून ते १५ जुलाई २०१७	प्रवेश प्रक्रियेच्या फे-या

अधिक माहिती खालील वेब साईट वर उपलब्ध आहे.

www.smdydensk.in

www.nashik.11thadmission.net

माहिती पुस्तिका वितरण व विक्री केंद्रे

(फ़क्त नाशिक महानगर पालिका क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी)

- १) मा. रा. सारडा कन्या विद्यामंदिर, टिळक पथ नाशिक
 - २) नॅशनल हायस्कूल, सारडा सर्कल नाशिक
 - ३) एस.एम.आर.के महिला महाविद्यालय, कॉलेज रोड नाशिक
 - ४) नवरचना माध्यमिक विद्यालय, गंगापूर रोड
 - ५) जनता विद्यालय, सातपूर
 - ६) श्रीराम विद्यालय, पंचवटी नाशिक
 - ७) स्वामी नारायण हायस्कूल, पंचवटी नाशिक
 - ८) डॉ. काकासाहेब देवधर सेकंडरी स्कूल, म्हसूरुळ नाशिक
 - ९) ग्रामोदय विद्यालय, सिडको नाशिक
 - १०) सुखदेव माध्यमिक विद्यालय , इंदिरानगर नाशिक
 - ११) पेठे विद्यालय, उंटवाडी नाशिक
 - १२) नाशिकरोड महाविद्यालय (बिटको कॉलेज) , नाशिकरोड
 - १३) डॉ. गुर्जर सुभाष हायस्कूल, देवळाली कॅम्प नाशिक
 - १४) आनंद महाराज कनिष्ठ महाविद्यालय, जेल रोड
 - १५) श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मखमलाबाद
- * नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका आपापल्या शाळेतूनच मिळतील